

Regd. Office : 4, Bhima Vaitarna Complex,
Sir Pochkhanwala Road, Worli, Mumbai - 400030
Tel.: 0731-4241914, 2499910
E-mail : premiercapservices@gmail.com

**PREMIER CAPITAL
SERVICES LTD.**



CIN : L65920MH1983PLC030629

June 01, 2024

**To,
The Department of Corporate Services,
BSE Limited**

Phiroze Jeejeebhoy Towers,
Rotunda Building, Dalal Street,
Mumbai – 400001

Sub: Copy of Newspaper Clippings- Publication of Audited Standalone Financial Results for quarter and year ended March 31, 2024.

Reference: Scrip Code: 511016 Scrip ID: PREMCAPI

Dear Sir/Madam,

In terms of Regulation 47 Securities Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we have published Audited Standalone Financial Results of the Company for the quarter and year ended March 31, 2024 in Active Times and Mumbai Lakshadweep, both Mumbai edition dated May 31, 2024.

We enclose herewith a copy of the published edition of the above mentioned newspaper clippings for your information and record.

Kindly acknowledge the receipt.

Thank you.

Yours truly,

For Premier Capital Services Limited

**Himani Jain
Company Secretary & Compliance Officer**

Encl as above

What's driving the market surge in poll season

ONE of the most ferocious bull markets in the last 30 years shows no signs of nervousness in a highly charged election season, which has historically been a period of volatility and uncertainty. The two bellwether indices, the Nifty 50 and the BSE Sensex, have soared to their all-time highs on the back of a relentless upward surge that began in the middle of a global pandemic and continued after a small pause following Russia's invasion of Ukraine in 2022. The biggest gainers are small-cap stocks in manufacturing, infrastructure and energy sectors, which are now quoting at astronomical valuations. What does this indicate? Is it confidence in the economy? Or that the BJP-led NDA, which is seen as pro-business, will get another term with a majority? Or does it signal a lack of awareness among the legion of new investors who have swarmed into the market and have never seen a bear market? The bull run this time, like previous manic ones, is a complex mix. On one hand, the Indian stock market's rise is a result of a combination of strong corporate earnings, substantial domestic and foreign investments and positive investor sentiment. On the other hand, there is speculative froth whipped up by short-term traders using algorithms as well as rampant price manipulation in cahoots with promoters, who are allegedly inflating profits. Finally, companies are raising public funds at excessive valuations. Fund managers and genuine long-term investors are concerned that even a sentiment-driven crash could snowball into a crisis, as a vast population of clueless traders takes a big hit and panics. For the first time, what happens in India may have global implications, given that India's market capitalisation has crossed the \$5-trillion mark, placing it among the top five stock markets globally. The best way to understand what is going on is to look at the changing investor profile. India's investor population, which had stagnated at two crore for decades before 2020, has trebled in the past four years alone. The National Stock Exchange had over nine crore unique investors at the end of February this year, with the last one crore having joined in just five months. In addition, assets under the management of mutual funds (MFs) rose to a massive Rs 57,25,898 crore at the end of April this year, according to the Association of Mutual Funds in India (AMFI). This number has doubled in five years and increased six-fold over the past 10 years. Monthly contributions through systematic investment plans (SIPs) alone have been over Rs 13,000 crore from around 8.7 crore accounts since 2023. The AMFI's high profile, collective marketing effort through the 'Mutual Funds Sahi Hai' campaign is credited with the growth in SIPs. Indian MFs are now a powerful counter-balance to foreign institutional investors (FIIs). The FIIs, who were steady sellers, having withdrawn a massive Rs 84,318 crore in 2024, turned buyers only last week. A few years ago, a Rs 85,000-crore sell-off by FIIs in a few months would have led to a severe market crash. This time, domestic institutional investors (including insurance companies) more than counter-balanced the FII sales by pumping in Rs 1,52,620 crore, causing a strong rally. Let's examine the stock market surge from the perspective of business fundamentals as well as speculative excess. What makes domestic investors, including institutional investors, bullish is possibly a broad consensus on economic policies among major political parties. The corporate earnings season has significantly contributed to market optimism. Leading Indian companies across pharma, commodities, banking, cement, energy and infrastructure have reported better-than-expected quarterly results, reinforcing confidence in the market's fundamental strength.

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE THAT my client Hasmukh K. Chawda is intending to sell and dispose of his shop Vtz. Shop No.3, adm. 216 Sq. Ft., Gr. Floor, Amizara C.H.S. Ltd., Plot No. 175, Jawahar Nagar, Road No.02, Goregaon (West), Mumbai-400 104 at CTS No. 612, Village: Pahadi Goregaon West, Taluka: Borivali. The said shop is free from all encumbrances and absolutely owned by my client. Any persons having any claim against the said shop is hereby required to make the same known in writing to me at my office address within 7 days from the date hereof, otherwise, the transaction shall be completed with the reference to such claim and the same, if any, will be considered as waived and my client's title be deemed as clear and marketable relating to the said property. Sd/- Sunil C. Dubey Date: 31/05/2024 (Advocate High Court) Address: -302-D-A-Wing, Sumit Samarth Arcade, Aarey Road, Goregaon (West), Mumbai 400 104.

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that my client Mrs. JAGRUTI RAJENDRA MEHTA is owner of Flat No. 1, Building No. 01, Pooja Building, Asha Nagar, Kandivali (E) Mumbai-400101 (hereinafter called the SAID FLAT) which was purchased by my client jointly with her husband RAJENDRA K. MEHTA and thereafter vide registered Release Deed Dated 9/02/2005 duly registered under Sr. No. 904/2005 the said RAJENDRA K. MEHTA released his 50% share in favour of my client and thereby my client JAGRUTI RAJENDRA MEHTA became sole and exclusive owner of said flat, however my client has lost original Release Deed Dated 9/2/2005, forming chain of title of said flat. If anyone finds original Release Deed, or having any claim thereon may contact the undersigned Advocate N.R. Pandey at Bhandarkar Bhawan, Court Lane, Borivali (W), Mumbai-400092, within 15 days from the date of publication of this Notice, failing which it shall be presumed that there is no claim of any one in respect thereof and whatever claim if any shall be deemed to be waived. Sd/- ADVOCATE N.R. PANDEY Date: 31/05/2024 Place: Mumbai

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given under instruction of my clients Musa Shaikh Shaikh and Isak Shaikh Shaikh who intend to jointly purchase Flat/Tenement No. H-5/4, on Ground Floor, New Deonar Municipal C.H.S. Ltd. at Deonar Municipal Colony, Ghandi, Mumbai 400 043, hereinafter referred to as said "Flat" from its Seller Mr. Mohammad Ashraf Abdul Rauf Arab S/o Late Shaif Arab Mohammad Abdul Rauf Mohammad Ali. My clients state that in respect of said Flat, the said seller does not possess the Original Full Allotment Letter from the MCGM under No. Estates/SA/59, allotted to his father and same is lost / misplaced / not traceable. All persons/heirs / authorities / having any claims on aforesaid lost misplaced/traceable Full Original Allotment Letter or said Flat and its shares by any manner or way, are required to make same known in writing to me with documentary evidences at my under mentioned office within 15 days from date of this publication, failing which it shall be presumed that there are no claims over the same and my clients shall be free to purchase the said Flat. If any claims received after 15 days period, same shall be considered as waived and given up. Sd/- ABHISHEK K. PAREKH Advocate High Court Shop No. 15 & 16, Janta Market, Near Chembur Fly. Station, Chembur, Mumbai - 400 071.

PUBLIC NOTICE

THIS is to inform to public in large that MRS. MASUMA YUSUF HINGLAWALA, is present lawful Owner in respect of Shop No. 8 Ground Floor Kandesh Bldg. Sher-Punjab Society, Andheri (East) Mumbai 400 093, and she have acquired the said premises through legal heir and legally wedded wife of Yusuf Faizulla Bhai Hinglawala (expired on 17/06/2021) with his death, my client and her Sons and 1 Daughter in their family as only legal heirs. Now my client is desirous to deal with said premises by way of sell/transfer to interested party. If any person/s having any claim, demand, interest of whatsoever nature over said premises, in whatsoever manner, then please come forward with legal documents within 15 days of publication of this NOTICE. Thereafter my client party will consider as CLEAR MARKETABLE TITLE HOLDER of Said Shop Premises and free to deal with same & proceed for same. Sd/- MITHILESH KUMAR DUBEY ADVOCATE HIGH COURT 7-4, Manav Vikas Mittal, Subhash Nagar No. 2, Near Seep, M.I.D.C., Andheri (E), Mumbai - 93

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that my client Mrs. Chandiben Rana W/o. Mr. Dayarambhai Rana has given instruction to issue a Public Notice on her behalf. That the name of my client, before her marriage was Ms. Damayanti Parbhubhai Rana. After her marriage, her name was Mrs. Damayanti Dayaram Rana. Later on, her name was changed as Mrs. Chandiben Dayarambhai Rana and even while purchasing the said Flat No. 092 in Bldg. No. C-34 at Shivajinagar Shantnagar C.H.S. Ltd., situated at Sector No. 10, Shantnagar, Mira Road (E), Thane - 401 107, was purchased in the name of my new name, Mrs. Chandiben Dayarambhai Rana. The said changes in the name were published in Maharashtra Gazette No. 1205/2016, refer with Regn. No. (M-1812099). With effect from this Maharashtra Gazette, she will be known by her present name & address i.e., Mrs. Chandiben Dayarambhai Rana residing at Room No. 102, Bldg. No. 08, New Midha Colony, Shalindra Nagar, Dreamland C.H.S.L., Mumbai 400 068, for all purposes. Sd/- Mr. S.G. Patil, Advocate High Court "Aparna" Shop No. 6, Bldg. No. B-11, Sector No. 7, Shantnagar, Mira Road (E) Thane 401107.

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that my client Mrs. Chandiben Rana W/o. Mr. Dayarambhai Rana has given instruction to issue a Public Notice on her behalf. That the name of my client, before her marriage was Ms. Damayanti Parbhubhai Rana. After her marriage, her name was Mrs. Damayanti Dayaram Rana. Later on, her name was changed as Mrs. Chandiben Dayarambhai Rana and even while purchasing the said Flat No. 092 in Bldg. No. C-34 at Shivajinagar Shantnagar C.H.S. Ltd., situated at Sector No. 10, Shantnagar, Mira Road (E), Thane - 401 107, was purchased in the name of my new name, Mrs. Chandiben Dayarambhai Rana. The said changes in the name were published in Maharashtra Gazette No. 1205/2016, refer with Regn. No. (M-1812099). With effect from this Maharashtra Gazette, she will be known by her present name & address i.e., Mrs. Chandiben Dayarambhai Rana residing at Room No. 102, Bldg. No. 08, New Midha Colony, Shalindra Nagar, Dreamland C.H.S.L., Mumbai 400 068, for all purposes. Sd/- Mr. S.G. Patil, Advocate High Court "Aparna" Shop No. 6, Bldg. No. B-11, Sector No. 7, Shantnagar, Mira Road (E) Thane 401107.

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that the share certificate nos.106 for 5 (five) ordinary shares bearing Distinctive No. 516 to 520 of Indraprastha Complex Co-op Housing Society Ltd standing in the names of Jaysreth Ashwin Dalal have been reported lost/ stolen and that an application for issue of Duplicate Certificate in respect thereof has been made to the society at Plot no 13/14, Sector 29, Vashi, Navi Mumbai - 400709 to whom objection if any, against issuance of such Duplicate Share Certificate should be made within 14 days from the date of publication of this notice. Share certificate is not mortgaged nor any loan taken against the flat.

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that my client Mrs. SHILPA MILIND LKHITE and MILIND MANOHA LKHITE are owners of Flat No. A-3, Satguru CHS LTD., Near Nakhwa High School, Thane (E), Maharashtra-400603, (hereinafter called the SAID FLAT) my client have lost earlier all four Original Agreements i.e. Agreement between (1) SADANAND K. SAWANT and Smt. USHA ANDREWS, (2) Smt. USHA ANDREWS and HARESH R. KHUSHALANI, (3) HARESH R. KHUSHALANI and INDU S. CHOWDHARY and (4) INDU S. CHOWDHARY and Smt. SARADHA VAIDHYANATHAN and my clients Mrs. SHILPA MILIND LKHITE jointly with MILIND MANOHA LKHITE, forming chain of title of said Flat No. A/3 and my client reported the matter with MHB Colony Police Station under Sr.No. 39409/2024, Dated 15/05/2024. If anyone find of aforesaid all four original Agreements of said flat or having any claim thereon may contact the undersigned Advocate Mr. K.R. Pandey at Bhandarkar Bhawan, Court Lane, Borivali (W), Mumbai-400092, within 15 days from the date of publication of this Notice, failing which it shall be presumed that there is no claim of any one in respect thereof and whatever claim if any shall be deemed to be waived. Sd/- ADVOCATE MR. K. R. PANDEY Date: 31/05/2024 Place: Mumbai

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that my client Mrs. SHILPA MILIND LKHITE and MILIND MANOHA LKHITE are owners of Flat No. A-3, Satguru CHS LTD., Near Nakhwa High School, Thane (E), Maharashtra-400603, (hereinafter called the SAID FLAT) my client have lost earlier all four Original Agreements i.e. Agreement between (1) SADANAND K. SAWANT and Smt. USHA ANDREWS, (2) Smt. USHA ANDREWS and HARESH R. KHUSHALANI, (3) HARESH R. KHUSHALANI and INDU S. CHOWDHARY and (4) INDU S. CHOWDHARY and Smt. SARADHA VAIDHYANATHAN and my clients Mrs. SHILPA MILIND LKHITE jointly with MILIND MANOHA LKHITE, forming chain of title of said Flat No. A/3 and my client reported the matter with MHB Colony Police Station under Sr.No. 39409/2024, Dated 15/05/2024. If anyone find of aforesaid all four original Agreements of said flat or having any claim thereon may contact the undersigned Advocate Mr. K.R. Pandey at Bhandarkar Bhawan, Court Lane, Borivali (W), Mumbai-400092, within 15 days from the date of publication of this Notice, failing which it shall be presumed that there is no claim of any one in respect thereof and whatever claim if any shall be deemed to be waived. Sd/- ADVOCATE MR. K. R. PANDEY Date: 31/05/2024 Place: Mumbai

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that my client Mrs. SHILPA MILIND LKHITE and MILIND MANOHA LKHITE are owners of Flat No. A-3, Satguru CHS LTD., Near Nakhwa High School, Thane (E), Maharashtra-400603, (hereinafter called the SAID FLAT) my client have lost earlier all four Original Agreements i.e. Agreement between (1) SADANAND K. SAWANT and Smt. USHA ANDREWS, (2) Smt. USHA ANDREWS and HARESH R. KHUSHALANI, (3) HARESH R. KHUSHALANI and INDU S. CHOWDHARY and (4) INDU S. CHOWDHARY and Smt. SARADHA VAIDHYANATHAN and my clients Mrs. SHILPA MILIND LKHITE jointly with MILIND MANOHA LKHITE, forming chain of title of said Flat No. A/3 and my client reported the matter with MHB Colony Police Station under Sr.No. 39409/2024, Dated 15/05/2024. If anyone find of aforesaid all four original Agreements of said flat or having any claim thereon may contact the undersigned Advocate Mr. K.R. Pandey at Bhandarkar Bhawan, Court Lane, Borivali (W), Mumbai-400092, within 15 days from the date of publication of this Notice, failing which it shall be presumed that there is no claim of any one in respect thereof and whatever claim if any shall be deemed to be waived. Sd/- ADVOCATE MR. K. R. PANDEY Date: 31/05/2024 Place: Mumbai

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that my client Mrs. SHILPA MILIND LKHITE and MILIND MANOHA LKHITE are owners of Flat No. A-3, Satguru CHS LTD., Near Nakhwa High School, Thane (E), Maharashtra-400603, (hereinafter called the SAID FLAT) my client have lost earlier all four Original Agreements i.e. Agreement between (1) SADANAND K. SAWANT and Smt. USHA ANDREWS, (2) Smt. USHA ANDREWS and HARESH R. KHUSHALANI, (3) HARESH R. KHUSHALANI and INDU S. CHOWDHARY and (4) INDU S. CHOWDHARY and Smt. SARADHA VAIDHYANATHAN and my clients Mrs. SHILPA MILIND LKHITE jointly with MILIND MANOHA LKHITE, forming chain of title of said Flat No. A/3 and my client reported the matter with MHB Colony Police Station under Sr.No. 39409/2024, Dated 15/05/2024. If anyone find of aforesaid all four original Agreements of said flat or having any claim thereon may contact the undersigned Advocate Mr. K.R. Pandey at Bhandarkar Bhawan, Court Lane, Borivali (W), Mumbai-400092, within 15 days from the date of publication of this Notice, failing which it shall be presumed that there is no claim of any one in respect thereof and whatever claim if any shall be deemed to be waived. Sd/- ADVOCATE MR. K. R. PANDEY Date: 31/05/2024 Place: Mumbai

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that my client Mrs. SHILPA MILIND LKHITE and MILIND MANOHA LKHITE are owners of Flat No. A-3, Satguru CHS LTD., Near Nakhwa High School, Thane (E), Maharashtra-400603, (hereinafter called the SAID FLAT) my client have lost earlier all four Original Agreements i.e. Agreement between (1) SADANAND K. SAWANT and Smt. USHA ANDREWS, (2) Smt. USHA ANDREWS and HARESH R. KHUSHALANI, (3) HARESH R. KHUSHALANI and INDU S. CHOWDHARY and (4) INDU S. CHOWDHARY and Smt. SARADHA VAIDHYANATHAN and my clients Mrs. SHILPA MILIND LKHITE jointly with MILIND MANOHA LKHITE, forming chain of title of said Flat No. A/3 and my client reported the matter with MHB Colony Police Station under Sr.No. 39409/2024, Dated 15/05/2024. If anyone find of aforesaid all four original Agreements of said flat or having any claim thereon may contact the undersigned Advocate Mr. K.R. Pandey at Bhandarkar Bhawan, Court Lane, Borivali (W), Mumbai-400092, within 15 days from the date of publication of this Notice, failing which it shall be presumed that there is no claim of any one in respect thereof and whatever claim if any shall be deemed to be waived. Sd/- ADVOCATE MR. K. R. PANDEY Date: 31/05/2024 Place: Mumbai

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that my client Mrs. SHILPA MILIND LKHITE and MILIND MANOHA LKHITE are owners of Flat No. A-3, Satguru CHS LTD., Near Nakhwa High School, Thane (E), Maharashtra-400603, (hereinafter called the SAID FLAT) my client have lost earlier all four Original Agreements i.e. Agreement between (1) SADANAND K. SAWANT and Smt. USHA ANDREWS, (2) Smt. USHA ANDREWS and HARESH R. KHUSHALANI, (3) HARESH R. KHUSHALANI and INDU S. CHOWDHARY and (4) INDU S. CHOWDHARY and Smt. SARADHA VAIDHYANATHAN and my clients Mrs. SHILPA MILIND LKHITE jointly with MILIND MANOHA LKHITE, forming chain of title of said Flat No. A/3 and my client reported the matter with MHB Colony Police Station under Sr.No. 39409/2024, Dated 15/05/2024. If anyone find of aforesaid all four original Agreements of said flat or having any claim thereon may contact the undersigned Advocate Mr. K.R. Pandey at Bhandarkar Bhawan, Court Lane, Borivali (W), Mumbai-400092, within 15 days from the date of publication of this Notice, failing which it shall be presumed that there is no claim of any one in respect thereof and whatever claim if any shall be deemed to be waived. Sd/- ADVOCATE MR. K. R. PANDEY Date: 31/05/2024 Place: Mumbai

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that my client Mrs. SHILPA MILIND LKHITE and MILIND MANOHA LKHITE are owners of Flat No. A-3, Satguru CHS LTD., Near Nakhwa High School, Thane (E), Maharashtra-400603, (hereinafter called the SAID FLAT) my client have lost earlier all four Original Agreements i.e. Agreement between (1) SADANAND K. SAWANT and Smt. USHA ANDREWS, (2) Smt. USHA ANDREWS and HARESH R. KHUSHALANI, (3) HARESH R. KHUSHALANI and INDU S. CHOWDHARY and (4) INDU S. CHOWDHARY and Smt. SARADHA VAIDHYANATHAN and my clients Mrs. SHILPA MILIND LKHITE jointly with MILIND MANOHA LKHITE, forming chain of title of said Flat No. A/3 and my client reported the matter with MHB Colony Police Station under Sr.No. 39409/2024, Dated 15/05/2024. If anyone find of aforesaid all four original Agreements of said flat or having any claim thereon may contact the undersigned Advocate Mr. K.R. Pandey at Bhandarkar Bhawan, Court Lane, Borivali (W), Mumbai-400092, within 15 days from the date of publication of this Notice, failing which it shall be presumed that there is no claim of any one in respect thereof and whatever claim if any shall be deemed to be waived. Sd/- ADVOCATE MR. K. R. PANDEY Date: 31/05/2024 Place: Mumbai

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that my client Mrs. SHILPA MILIND LKHITE and MILIND MANOHA LKHITE are owners of Flat No. A-3, Satguru CHS LTD., Near Nakhwa High School, Thane (E), Maharashtra-400603, (hereinafter called the SAID FLAT) my client have lost earlier all four Original Agreements i.e. Agreement between (1) SADANAND K. SAWANT and Smt. USHA ANDREWS, (2) Smt. USHA ANDREWS and HARESH R. KHUSHALANI, (3) HARESH R. KHUSHALANI and INDU S. CHOWDHARY and (4) INDU S. CHOWDHARY and Smt. SARADHA VAIDHYANATHAN and my clients Mrs. SHILPA MILIND LKHITE jointly with MILIND MANOHA LKHITE, forming chain of title of said Flat No. A/3 and my client reported the matter with MHB Colony Police Station under Sr.No. 39409/2024, Dated 15/05/2024. If anyone find of aforesaid all four original Agreements of said flat or having any claim thereon may contact the undersigned Advocate Mr. K.R. Pandey at Bhandarkar Bhawan, Court Lane, Borivali (W), Mumbai-400092, within 15 days from the date of publication of this Notice, failing which it shall be presumed that there is no claim of any one in respect thereof and whatever claim if any shall be deemed to be waived. Sd/- ADVOCATE MR. K. R. PANDEY Date: 31/05/2024 Place: Mumbai

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that my client Mrs. SHILPA MILIND LKHITE and MILIND MANOHA LKHITE are owners of Flat No. A-3, Satguru CHS LTD., Near Nakhwa High School, Thane (E), Maharashtra-400603, (hereinafter called the SAID FLAT) my client have lost earlier all four Original Agreements i.e. Agreement between (1) SADANAND K. SAWANT and Smt. USHA ANDREWS, (2) Smt. USHA ANDREWS and HARESH R. KHUSHALANI, (3) HARESH R. KHUSHALANI and INDU S. CHOWDHARY and (4) INDU S. CHOWDHARY and Smt. SARADHA VAIDHYANATHAN and my clients Mrs. SHILPA MILIND LKHITE jointly with MILIND MANOHA LKHITE, forming chain of title of said Flat No. A/3 and my client reported the matter with MHB Colony Police Station under Sr.No. 39409/2024, Dated 15/05/2024. If anyone find of aforesaid all four original Agreements of said flat or having any claim thereon may contact the undersigned Advocate Mr. K.R. Pandey at Bhandarkar Bhawan, Court Lane, Borivali (W), Mumbai-400092, within 15 days from the date of publication of this Notice, failing which it shall be presumed that there is no claim of any one in respect thereof and whatever claim if any shall be deemed to be waived. Sd/- ADVOCATE MR. K. R. PANDEY Date: 31/05/2024 Place: Mumbai

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that my client Mrs. SHILPA MILIND LKHITE and MILIND MANOHA LKHITE are owners of Flat No. A-3, Satguru CHS LTD., Near Nakhwa High School, Thane (E), Maharashtra-400603, (hereinafter called the SAID FLAT) my client have lost earlier all four Original Agreements i.e. Agreement between (1) SADANAND K. SAWANT and Smt. USHA ANDREWS, (2) Smt. USHA ANDREWS and HARESH R. KHUSHALANI, (3) HARESH R. KHUSHALANI and INDU S. CHOWDHARY and (4) INDU S. CHOWDHARY and Smt. SARADHA VAIDHYANATHAN and my clients Mrs. SHILPA MILIND LKHITE jointly with MILIND MANOHA LKHITE, forming chain of title of said Flat No. A/3 and my client reported the matter with MHB Colony Police Station under Sr.No. 39409/2024, Dated 15/05/2024. If anyone find of aforesaid all four original Agreements of said flat or having any claim thereon may contact the undersigned Advocate Mr. K.R. Pandey at Bhandarkar Bhawan, Court Lane, Borivali (W), Mumbai-400092, within 15 days from the date of publication of this Notice, failing which it shall be presumed that there is no claim of any one in respect thereof and whatever claim if any shall be deemed to be waived. Sd/- ADVOCATE MR. K. R. PANDEY Date: 31/05/2024 Place: Mumbai

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that my client Mrs. SHILPA MILIND LKHITE and MILIND MANOHA LKHITE are owners of Flat No. A-3, Satguru CHS LTD., Near Nakhwa High School, Thane (E), Maharashtra-400603, (hereinafter called the SAID FLAT) my client have lost earlier all four Original Agreements i.e. Agreement between (1) SADANAND K. SAWANT and Smt. USHA ANDREWS, (2) Smt. USHA ANDREWS and HARESH R. KHUSHALANI, (3) HARESH R. KHUSHALANI and INDU S. CHOWDHARY and (4) INDU S. CHOWDHARY and Smt. SARADHA VAIDHYANATHAN and my clients Mrs. SHILPA MILIND LKHITE jointly with MILIND MANOHA LKHITE, forming chain of title of said Flat No. A/3 and my client reported the matter with MHB Colony Police Station under Sr.No. 39409/2024, Dated 15/05/2024. If anyone find of aforesaid all four original Agreements of said flat or having any claim thereon may contact the undersigned Advocate Mr. K.R. Pandey at Bhandarkar Bhawan, Court Lane, Borivali (W), Mumbai-400092, within 15 days from the date of publication of this Notice, failing which it shall be presumed that there is no claim of any one in respect thereof and whatever claim if any shall be deemed to be waived. Sd/- ADVOCATE MR. K. R. PANDEY Date: 31/05/2024 Place: Mumbai

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that my client Mrs. SHILPA MILIND LKHITE and MILIND MANOHA LKHITE are owners of Flat No. A-3, Satguru CHS LTD., Near Nakhwa High School, Thane (E), Maharashtra-400603, (hereinafter called the SAID FLAT) my client have lost earlier all four Original Agreements i.e. Agreement between (1) SADANAND K. SAWANT and Smt. USHA ANDREWS, (2) Smt. USHA ANDREWS and HARESH R. KHUSHALANI, (3) HARESH R. KHUSHALANI and INDU S. CHOWDHARY and (4) INDU S. CHOWDHARY and Smt. SARADHA VAIDHYANATHAN and my clients Mrs. SHILPA MILIND LKHITE jointly with MILIND MANOHA LKHITE, forming chain of title of said Flat No. A/3 and my client reported the matter with MHB Colony Police Station under Sr.No. 39409/2024, Dated 15/05/2024. If anyone find of aforesaid all four original Agreements of said flat or having any claim thereon may contact the undersigned Advocate Mr. K.R. Pandey at Bhandarkar Bhawan, Court Lane, Borivali (W), Mumbai-400092, within 15 days from the date of publication of this Notice, failing which it shall be presumed that there is no claim of any one in respect thereof and whatever claim if any shall be deemed to be waived. Sd/- ADVOCATE MR. K. R. PANDEY Date: 31/05/2024 Place: Mumbai

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that my client Mrs. SHILPA MILIND LKHITE and MILIND MANOHA LKHITE are owners of Flat No. A-3, Satguru CHS LTD., Near Nakhwa High School, Thane (E), Maharashtra-400603, (hereinafter called the SAID FLAT) my client have lost earlier all four Original Agreements i.e. Agreement between (1) SADANAND K. SAWANT and Smt. USHA ANDREWS, (2) Smt. USHA ANDREWS and HARESH R. KHUSHALANI, (3) HARESH R. KHUSHALANI and INDU S. CHOWDHARY and (4) INDU S. CHOWDHARY and Smt. SARADHA VAIDHYANATHAN and my clients Mrs. SHILPA MILIND LKHITE jointly with MILIND MANOHA LKHITE, forming chain of title of said Flat No. A/3 and my client reported the matter with MHB Colony Police Station under Sr.No. 39409/2024, Dated 15/05/2024. If anyone find of aforesaid all four original Agreements of said flat or having any claim thereon may contact the undersigned Advocate Mr. K.R. Pandey at Bhandarkar Bhawan, Court Lane, Borivali (W), Mumbai-400092, within 15 days from the date of publication of this Notice, failing which it shall be presumed that there is no claim of any one in respect thereof and whatever claim if any shall be deemed to be waived. Sd/- ADVOCATE MR. K. R. PANDEY Date: 31/05/2024 Place: Mumbai

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that my client Mrs. SHILPA MILIND LKHITE and MILIND MANOHA LKHITE are owners of Flat No. A-3, Satguru CHS LTD., Near Nakhwa High School, Thane (E), Maharashtra-400603, (hereinafter called the SAID FLAT) my client have lost earlier all four Original Agreements i.e. Agreement between (1) SADANAND K. SAWANT and Smt. USHA ANDREWS, (2) Smt. USHA ANDREWS and HARESH R. KHUSHALANI, (3) HARESH R. KHUSHALANI and INDU S. CHOWDHARY and (4) INDU S. CHOWDHARY and Smt. SARADHA VAIDHYANATHAN and my clients Mrs. SHILPA MILIND LKHITE jointly with MILIND MANOHA LKHITE, forming chain of title of said Flat No. A/3 and my client reported the matter with MHB Colony Police Station under Sr.No. 39409/2024, Dated 15/05/2024. If anyone find of aforesaid all four original Agreements of said flat or having any claim thereon may contact the undersigned Advocate Mr. K.R. Pandey at Bhandarkar Bhawan, Court Lane, Borivali (W), Mumbai-400092, within 15 days from the date of publication of this Notice, failing which it shall be presumed that there is no claim of any one in respect thereof and whatever claim if any shall be deemed to be waived. Sd/- ADVOCATE MR. K. R. PANDEY Date: 31/05/2024 Place: Mumbai

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that the share certificate nos.106 for 5 (five) ordinary shares bearing Distinctive No. 516 to 520 of Indraprastha Complex Co-op Housing Society Ltd standing in the names of Jaysreth Ashwin Dalal have been reported lost/ stolen and that an application for issue of Duplicate Certificate in respect thereof has been made to the society at Plot no 13/14, Sector 29, Vashi, Navi Mumbai - 400709 to whom objection if any, against issuance of such Duplicate Share Certificate should be made within 14 days from the date of publication of this notice. Share certificate is not mortgaged nor any loan taken against the flat.

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that my client Mrs. SHILPA MILIND LKHITE and MILIND MANOHA LKHITE are owners of Flat No. A-3, Satguru CHS LTD., Near Nakhwa High School, Thane (E), Maharashtra-400603, (hereinafter called the SAID FLAT) my client have lost earlier all four Original Agreements i.e. Agreement between (1) SADANAND K. SAWANT and Smt. USHA ANDREWS, (2) Smt. USHA ANDREWS and HARESH R. KHUSHALANI, (3) HARESH R. KHUSHALANI and INDU S. CHOWDHARY and (4) INDU S. CHOWDHARY and Smt. SARADHA VAIDHYANATHAN and my clients Mrs. SHILPA MILIND LKHITE jointly with MILIND MANOHA LKHITE, forming chain of title of said Flat No. A/3 and my client reported the matter with MHB Colony Police Station under Sr.No. 39409/2024, Dated 15/05/2024. If anyone find of aforesaid all four original Agreements of said flat or having any claim thereon may contact the undersigned Advocate Mr. K.R. Pandey at Bhandarkar Bhawan, Court Lane, Borivali (W), Mumbai-400092, within 15 days from the date of publication of this Notice, failing which it shall be presumed that there is no claim of any one in respect thereof and whatever claim if any shall be deemed to be waived. Sd/- ADVOCATE MR. K. R. PANDEY Date: 31/05/2024 Place: Mumbai

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that my client Mrs. SHILPA MILIND LKHITE and MILIND MANOHA LKHITE are owners of Flat No. A-3, Satguru CHS LTD., Near Nakhwa High School, Thane (E), Maharashtra-400603, (hereinafter called the SAID FLAT) my client have lost earlier all four Original Agreements i.e. Agreement between (1) SADANAND K. SAWANT and Smt. USHA ANDREWS, (2) Smt. USHA ANDREWS and HARESH R. KHUSHALANI, (3) HARESH R. KHUSHALANI and INDU S. CHOWDHARY and (4) INDU S. CHOWDHARY and Smt. SARADHA VAIDHYANATHAN and my clients Mrs. SHILPA MILIND LKHITE jointly with MILIND MANOHA LKHITE, forming chain of title of said Flat No. A/3 and my client reported the matter with MHB Colony Police Station under Sr.No. 39409/2024, Dated 15/05/2024. If anyone find of aforesaid all four original Agreements of said flat or having any claim thereon may contact the undersigned Advocate Mr. K.R. Pandey at Bhandarkar Bhawan, Court Lane, Borivali (W), Mumbai-400092, within 15 days from the date of publication of this Notice, failing which it shall be presumed that there is no claim of any one in respect thereof and whatever claim if any shall be deemed to be waived. Sd/- ADVOCATE MR. K. R. PANDEY Date: 31/05/2024 Place: Mumbai

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that my client Mrs. SHILPA MILIND LKHITE and MILIND MANOHA LKHITE are owners of Flat No. A-3, Satguru CHS LTD., Near Nakhwa High School, Thane (E), Maharashtra-400603, (hereinafter called the SAID FLAT) my client have lost earlier all four Original Agreements i.e. Agreement between (1) SADANAND K. SAWANT and Smt. USHA ANDREWS, (2) Smt. USHA ANDREWS and HARESH R. KHUSHALANI, (3) HARESH R. KHUSHALANI and INDU S. CHOWDHARY and (4) INDU S. CHOWDHARY and Smt. SARADHA VAIDHYANATHAN and my clients Mrs. SHILPA MILIND LKHITE jointly with MILIND MANOHA LKHITE, forming chain of title of said Flat No. A/3 and my client reported the matter with MHB Colony Police Station under Sr.No. 39409/2024, Dated 15/05/2024. If anyone find of aforesaid all four original Agreements of said flat or having any claim thereon may contact the undersigned Advocate Mr. K.R. Pandey at Bhandarkar Bhawan, Court Lane, Borivali (W), Mumbai-400092, within 15 days from the date of publication of this Notice, failing which it shall be presumed that there is no claim of any one in respect thereof and whatever claim if any shall be deemed to be waived. Sd/- ADVOCATE MR. K. R. PANDEY Date: 31/05/2024 Place: Mumbai

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that my client Mrs. SHILPA MILIND LKHITE and MILIND MANOHA LKHITE are owners of Flat No. A-3, Satguru CHS LTD., Near Nakhwa High School, Thane (E), Maharashtra-400603, (hereinafter called the SAID FLAT) my client have lost earlier all four Original Agreements i.e. Agreement between (1) SADANAND K. SAWANT and Smt. USHA ANDREWS, (2) Smt. USHA ANDREWS and HARESH R. KHUSHALANI, (3) HARESH R. KHUSHALANI and INDU S. CHOWDHARY and (4) INDU S. CHOWDHARY and Smt. SARADHA VAIDHYANATHAN and my clients Mrs. SHILPA MILIND LKHITE jointly with MILIND MANOHA LKHITE, forming chain of title of said Flat No. A/3 and my client reported the matter with MHB Colony Police Station under Sr.No. 39409/2024, Dated 15/05/2024. If anyone find of aforesaid all four original Agreements of said flat or having any claim thereon may contact the undersigned Advocate Mr. K.R. Pandey at Bhandarkar Bhawan, Court Lane, Borivali (W), Mumbai-400092, within 15 days from the date of publication of this Notice, failing which it shall be presumed that there is no claim of any one in respect thereof and whatever claim if any shall be deemed to be waived. Sd/- ADVOCATE MR. K. R. PANDEY Date: 31/05/2024 Place: Mumbai

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that my client Mrs. SHILPA MILIND LKHITE and MILIND MANOHA LKHITE are owners of Flat No. A-3, Satguru CHS LTD., Near Nakhwa High School, Thane (E), Maharashtra-400603, (hereinafter called the SAID FLAT) my client have lost earlier all four Original Agreements i.e. Agreement between (1) SADANAND K. SAWANT and Smt. USHA ANDREWS, (2) Smt. USHA ANDREWS and HARESH R. KHUSHALANI, (3) HARESH

जाहीर सूचना

ये सर्व लोकांना सूचित करण्यासाठी आहे की माझे अशील श्री. सुनील मोतीलाल अहिर, प्रो.ड. खोली क्रमांक ६११८, इमारत क्रमांक २०७, न्यु मिनास को. ओप हींगला सोसायटी, लि. कल्याण नगर, २ फ्लोअर, मुंबई-४००००८, (ता.पु. ३०) मध्ये मरणावधी झाली आहे.

जाहीर सूचना

हे सर्व लोकांना सूचित करण्यासाठी आहे की माझे अशील श्री. सुनील मोतीलाल अहिर, प्रो.ड. खोली क्रमांक ६११८, इमारत क्रमांक २०७, न्यु मिनास को. ओप हींगला सोसायटी, लि. कल्याण नगर, २ फ्लोअर, मुंबई-४००००८, (ता.पु. ३०) मध्ये मरणावधी झाली आहे.

जाहीर सूचना

हे सर्व लोकांना सूचित करण्यासाठी आहे की माझे अशील श्री. सुनील मोतीलाल अहिर, प्रो.ड. खोली क्रमांक ६११८, इमारत क्रमांक २०७, न्यु मिनास को. ओप हींगला सोसायटी, लि. कल्याण नगर, २ फ्लोअर, मुंबई-४००००८, (ता.पु. ३०) मध्ये मरणावधी झाली आहे.

जाहीर सूचना

हे सर्व लोकांना सूचित करण्यासाठी आहे की माझे अशील श्री. सुनील मोतीलाल अहिर, प्रो.ड. खोली क्रमांक ६११८, इमारत क्रमांक २०७, न्यु मिनास को. ओप हींगला सोसायटी, लि. कल्याण नगर, २ फ्लोअर, मुंबई-४००००८, (ता.पु. ३०) मध्ये मरणावधी झाली आहे.

जाहीर सूचना

माझे अशील यांच्या सुचनेनुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, म्हाडाद्वारा श्री. संतोष केकर पवार यांना दिलेले मूळ वाटपपत्र, म्हाडा पासवर्ड व पावत्या आणि खोली क्र. २५, चारकोप(१) विभागाई कोहोसोलि., प्लॉट क्र. २६५, आरएसी-९, सेक्टर-२, चारकोप, कांदिवली (प.), मुंबई-४०००५७, सेक्टर २५, जी. डी. शेव, सीटीएस क्र. १६/२/४९, गाव कोडवली, तालुका बावलीचा जागेबाबत १) श्री. संतोष केकर पवार व श्रीमती संतोषीना संतोष रत्नपारखी यांच्या दरम्यान दिनांक ३०.०८.१९९३ रोजीचा आणि २) श्रीमती संतोषीना संतोष रत्नपारखी आणि श्री. विजय वामन नाविके यांच्या दरम्यान दिनांक ३०.१२.१९९४ रोजीचा आणि ३) श्री. विजय वामन नाविके आणि श्री. भरत एल. सालुंके यांच्या दरम्यान दिनांक ३१.०३.१९९५ रोजीचा आणि ४) श्री. भरत एल. सालुंके आणि श्रीमती सविताबेन कानीलाल भेटा यांच्या दरम्यान दिनांक ०३.०७.१९९७ रोजीचा आणि ५) श्रीमती सविताबेन कानीलाल भेटा आणि श्री. जयदीप दामोदरदास निमले व श्रीमती जयश्री जयदीप निमले यांच्या दरम्यान दिनांक ०४.०२.२००३ रोजीचा मूळ विक्री करणामा माझे अशील श्रीमती जयश्री जयदीप निमले यांच्याकडून झालेला आहे, याबाबत वृत्तानुसार 'संतोषी' या कोर्टाच्या आदेशानुसार, मुंबई येथे नकार क्र. ५४४५५-२०२२ दिनांक १८.०५.२०२४ रोजी नकार करण्यात आला आहे.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that to all public in general that my client MR. MOHAMMED SULEMAN MEHAR is the owner, occupier and possessor of Tenement No.373/2988, Motilal Nagar No.2, Silver park CHSL, Goregaon (West) Mumbai-400104, bearing CTS No.9, Village - Pahadi Goregaon West, Taluka- Borivali holding all the title documents in his name.

PUBLIC NOTICE

By This Notice, public in general is informed that late Shri. Navichandra M. Vakharia & Smt. Nalini N. Vakharia, joint members of the Aangan Avalon "A" Wing C. H. S. Ltd., Beverly Park, Mira Road (East), Dist. Thane-401107, both died intestate on 11/12/2015 & 8/07/2023 respectively.

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE that my clients Mrs. SHILPA MILIND LIKHITE and MILIND MANOHAR LIKHITE are owners of Flat No. A-3, Satguru CHS LTD., Near Nakhwa High School, Thane (E), Maharashtra-400033. (hereinafter called the SAID FLAT)

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्रीमती रुक्मा अशुभकर कर्माकर यांना, श्री. इमरान अब्दुल करीम खान व श्री. पारवेंद्र अब्दुल करीम खान यांना खोली क्र. २, गेट क्र. ३, वॉटर चॅम्बर, नुन रोड ऑफिसब्लॉक, मातंगली, मालाड (प.), मुंबई-४०००९५, सध्या क्र. १०३, हिंसा क्र. ५५, सीटीएस क्र. २६९२, गाव मालवणी, तालुका बावलीची (यापुढे सरदर खोली जागा) ही जागा विक्री करण्याची इच्छा आहे. येथे सरदर करण्यात येत आहे की, अधिकार श्रेणीमधील दस्तावेजांची एक असलेली खरेदीदर श्री. मोहम्मद इमतिआझ आणि विक्रीच्या श्रेणीतील दिस्ताने (मिनिमम) मंडळाच्या दरम्यान झालेला दिनांक ३ ऑगस्ट, १९८७ रोजीचा अभिलेखाने काराणामा हस्तांतरित आहे. पुढे नमुद करण्यात येत आहे की, स्वामी श्री. अब्दुल करीम रेहमान खान हे सरदर खोली जागेचे पुर्वीचे मालक होते, यांचे कोणतेही इच्छापत्र न करता १३ एप्रिल, २०१८ रोजी निधन झाले. माझे अशील हे स्वामी श्री. अब्दुल करीम रेहमान खान यांचे कायदेशीर वारसदार आहेत. जर कोणा व्यक्तीस सरदर खोली जागेबाबत वादासक्त किंवा इतर प्रकारे कोणी दावा, अधिकार, हक्क किंवा हित असल्यास त्यांनी त्यांचे दावा लेखी स्वरुपात आवश्यक पुराव्यांसह खालील स्वाक्षरीकरणांकडे सरदर सूचना प्रकाशनासम १५ दिवसांत कळवावेत. अन्यथा बिलित कालावधीत सदर सरदर न केलेल्या दावा स्वाम केल्यात असे समजले जाईल आणि माझ्या अधिकार बंधकाकार असणार नाही.

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्रीमती रुक्मा अशुभकर कर्माकर यांना, श्री. इमरान अब्दुल करीम खान व श्री. पारवेंद्र अब्दुल करीम खान यांना खोली क्र. २, गेट क्र. ३, वॉटर चॅम्बर, नुन रोड ऑफिसब्लॉक, मातंगली, मालाड (प.), मुंबई-४०००९५, सध्या क्र. १०३, हिंसा क्र. ५५, सीटीएस क्र. २६९२, गाव मालवणी, तालुका बावलीची (यापुढे सरदर खोली जागा) ही जागा विक्री करण्याची इच्छा आहे. येथे सरदर करण्यात येत आहे की, अधिकार श्रेणीमधील दस्तावेजांची एक असलेली खरेदीदर श्री. मोहम्मद इमतिआझ आणि विक्रीच्या श्रेणीतील दिस्ताने (मिनिमम) मंडळाच्या दरम्यान झालेला दिनांक ३ ऑगस्ट, १९८७ रोजीचा अभिलेखाने काराणामा हस्तांतरित आहे. पुढे नमुद करण्यात येत आहे की, स्वामी श्री. अब्दुल करीम रेहमान खान हे सरदर खोली जागेचे पुर्वीचे मालक होते, यांचे कोणतेही इच्छापत्र न करता १३ एप्रिल, २०१८ रोजी निधन झाले. माझे अशील हे स्वामी श्री. अब्दुल करीम रेहमान खान यांचे कायदेशीर वारसदार आहेत. जर कोणा व्यक्तीस सरदर खोली जागेबाबत वादासक्त किंवा इतर प्रकारे कोणी दावा, अधिकार, हक्क किंवा हित असल्यास त्यांनी त्यांचे दावा लेखी स्वरुपात आवश्यक पुराव्यांसह खालील स्वाक्षरीकरणांकडे सरदर सूचना प्रकाशनासम १५ दिवसांत कळवावेत. अन्यथा बिलित कालावधीत सदर सरदर न केलेल्या दावा स्वाम केल्यात असे समजले जाईल आणि माझ्या अधिकार बंधकाकार असणार नाही.

जाहीर सूचना

श्री. हेमलता कृष्णदास गांधी साईफुद्दीन, सहकारी गुहनिर्माण संस्था मर्यादित यांचे सभासद असून त्यांचा पत्नी सदनीका क्र. २०२, २रा मजला, मालवेली वॉटर चॅम्बर नं. २, महावीर क्लिनिकसमोर, मालाड (प.), मुंबई - ४०० ०६५, असा आहे. दिनांक - १४/०४/२०२१ रोजी त्यांचे निधन झाले. मृत्यूवैधी त्यांनी त्यांच्या सदनीकेच्या बाबतीत कोठ्याही प्रकारची वारस नोंदणी केलेली नाही.

जाहीर सूचना

माझे अशील मुसा शेखलाल शेख व इसाक शेखलाल शेख यांच्या वतीने येथे सूचना देण्यात येत आहे, त्यांना फ्लॅट/टेनामेंट क्र. एच-५/५/४, तळमजला, न्यु देवनार म्युनिसिपल कोहोसोलि., देवनार म्युनिसिपल कॉलनी, गोवडी, मुंबई-४०००४३, यापुढे सरदर फ्लॅट म्हणून सदर्भ, ही जागा विक्रीचे श्री. मोहम्मद अश्रफ अब्दुल रौफ अख, स्वर्गीय अनी अरब मोहम्मद अब्दुल रौफ मोहम्मद अनी यांचा मुलगा यांच्याकडून संयुक्तपणे खरेदी करण्याची इच्छा आहे. माझे अशिलानी नमुद केले आहे की, सरदर फ्लॅटबाबत सरदर विक्रीच्याकडे त्यांच्या वडिलांना देण्यात आलेले क्र. इस्टेट ट २/एसए/५९ अंतर्गत एमसीजीएमकडील मूळ संपुणे वाटपपत्राचा ताबा नाही आणि ते हक्कले आहे व सापडत नाही. जर कोणा व्यक्तीस/कायदेशीर वारसदारास/प्राधिकरणास उपरोक्त हक्कलेले संपुणे मूळ वाटपपत्र सापडत नसलेबाबत दावा असल्यास किंवा सरदर फ्लॅट व जोअर्सवर काही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात कागदोपत्री पुराव्यांसह माझ्याकडे खाली नमुद केलेल्या कार्यालयात सरदर सूचना ताखेपुसम १५ दिवसांत कळवावे. अन्यथा असे समजले जाईल की, कोणताही दावा अस्तित्वात नाही. १५ दिवसांत काही दावा प्राप्त झाल्यास ते त्याग व स्वगित केले आहेत असे समजले जाईल.

जाहीर सूचना

श्री. हेमलता कृष्णदास गांधी साईफुद्दीन, सहकारी गुहनिर्माण संस्था मर्यादित यांचे सभासद असून त्यांचा पत्नी सदनीका क्र. २०२, २रा मजला, मालवेली वॉटर चॅम्बर नं. २, महावीर क्लिनिकसमोर, मालाड (प.), मुंबई - ४०० ०६५, असा आहे. दिनांक - १४/०४/२०२१ रोजी त्यांचे निधन झाले. मृत्यूवैधी त्यांनी त्यांच्या सदनीकेच्या बाबतीत कोठ्याही प्रकारची वारस नोंदणी केलेली नाही.

प्रिमीयर कॅपिटल सर्विसेस लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ४, मिना वेंटरगा कॉम्प्लेक्स, सर पोचखानवाला रोड, वरळी, मुंबई-४०००३०. व्हर: ०२०३५-४२४९१५४..... ई-मेल: premiercapservices@gmail.com | वेबसाईट: www.premiercapitalservices.in | सीआयएन: एल६५२०एमएच९८३पीएलसी३०६२९

३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता एकमेव लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

Table with 6 columns: तपशील, संपलेली तिमाही, वर्ष ते तारीख, संपलेले वर्ष. Rows include financial metrics like कार्यचलनातून एकूण उत्पन्न, कर, कर्तव्य कालावधीकरिता निष्कलन, कर्तव्य कालावधीकरिता निष्कलन, कालावधीकरिता एकूण सर्वेक्ष उत्पन्न, भरणा केलेले समभाग मंडवल, उत्पन्न प्रतिभाग, १. मूळ (रु. प्रति शेअर), २. सोमिकृत (रु. प्रति शेअर).

टिप: (१) वरील वित्तीय निष्कर्ष दिनांक ३० मे, २०२४ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करून नोंदवाटवर घेण्यात आले. (२) सेबी (हिरिंग) ऑडिओगनर अॅण्ड डिस्क्लोजर रिझ्यारमेंट्स) रेग्युलेशन् २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतरा आहे. मार्च, २०२३ रोजी संपलेल्या त्रैमासिक व वार्षिककरिता लेखापरिक्षित संपूर्ण नमुना कंपनीच्या www.premiercapitalservices.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. (३) कंपनी एकमेव व्यवसाय विभाग अर्थात डेअरी उत्पादने व व्यापारमध्ये कार्यरत असल्याने इंड्रएस १०८ (कार्यचलित विभाग) लागू नाही. कंपनी मुख्यतः भारतात कार्यरत असल्याने भौगोलिक विभागीय निष्कर्ष आवश्यक नाही. (४) मागील कालावधीचे आकडे जेथे आवश्यक आहे तेथे पुनर्गणित/पुनर्नमुद केले आहेत. (५) अपवादकामध्ये रु. १,२४८.७४ लाखांचे पुनर्गणित इन्फोर्मेन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या गुंतवणुकीमधील स्थायी भाग समाविष्ट आहे. सरदर भाग हा पुनर्गणित अॅण्ड होल्डींग प्रायव्हेट लिमिटेड, पुनर्गणित प्रायव्हेट लिमिटेड आणि निशान फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड यांचे पुनर्गणित इन्फोर्मेन्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यासह विलीनकरणाचे निष्कर्ष आहे.

संचालक मंडळाच्या वतीने व करिता प्रिमीयर कॅपिटल सर्विसेस लिमिटेड/सही/- मनोज कासलीवाल (संचालक) डीआयएन:००३४५२४९

अॅडव्हान्स लाईफस्टाईल लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: २रा मजला, वेस्ट विंग, इलेक्ट्रीक मेशन्, अप्पासाहेब मराठे मार्ग, वरळी, मुंबई-४०००२५. CIN: L45309MH1988PLC268437, Website: www.advance.net.in

Table with 6 columns: Sr. No, Particulars, Quarter Ended 31st March 2024 (Audited), Quarter Ended 31st December 2023 (Unaudited), Quarter Ended 31st March 2023 (Audited), Year Ended 31st Mar 2024 (Audited), Year Ended 31st Mar 2023 (Audited). Rows include Total income from operations, Net Profit/Loss, Reserves, Earnings Per Share.

PACHELI INDUSTRIAL FINANCE LIMITED

Regd. Off: C-001, Prathamesh Horizon, New Link Road, Borivali (W), Mumbai City, Mumbai, Maharashtra India-400092 Corporate Off: J-71, Lower Ground Floor, J Block Paryavaran Complex Ignou Road, Neb Sarai, New Delhi, India, 110062 Email Id- dhoot_2000@rediffmail.com, Website- www.pifl.in, Phone no. 022-66970244/45

Audited Financial Result for the Quarter and year Ended 31.03.2024

Table with 6 columns: S.N Particulars, Quarter Ended, Year Ended. Rows include Total income from operations, Net Profit/Loss, Reserves, Earnings per share.

Note 1. The above is an extract of the detailed format of quarterly and year end financial results filed with the stock exchange under regulation 33 of the SEBI (Listing obligations and disclosure requirements) Regulations 2015. The full format of the quarterly and year end financial results are available on the company's website www.pifl.in.

For and on behalf of board of directors of PACHELI INDUSTRIAL FINANCE LIMITED PARAS NATH VERMA (Managing Director) DIN:09753924

Date: 30.05.2024 Place: New Delhi

SUDITI INDUSTRIES LIMITED

CIN: L19101MH1991PLC063245 Registered Office: C-253/254, M.I.D.C., T.T.C. Industrial Area, Pawne Village, Turbhe, Navi Mumbai - 400 705. Tel: 67368600/10, E-mail: cs@suditi.in, Website: www.suditi.in

Extract of Audited Statement of Consolidated & Standalone Financial Results for the Quarter and Year ended 31st March, 2024

Table with 6 columns: Sr. No, Particulars, (Un-audited) Three months ended 31.03.2024, (Un-audited) Preceding three months ended 31.12.2023, (Un-audited) Corresponding three month ended 31.03.2023, (Audited) Year ended 31.03.2024, (Audited) Year ended 31.03.2023. Rows include Total income from operations, Net Profit/Loss, Total Comprehensive Income, Paid-up Equity Share Capital, Other Equity, Earnings per share.

Standalone

Table with 6 columns: Sr. No, Particulars, (Un-audited) Three months ended 31.03.2024, (Un-audited) Preceding three months ended 31.12.2023, (Un-audited) Corresponding three month ended 31.03.2023, (Audited) Year ended 31.03.2024, (Audited) Year ended 31.03.2023. Rows include Total income from operations, Net Profit/Loss, Total Comprehensive Income, Paid-up Equity Share Capital, Other Equity, Earnings per share.

Note: The above Audited Financial Results were audited by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 30th May, 2024. These financial results have been audited by the Statutory Auditors, who have expressed an unmodified opinion. The Full format of the Results are available on the website of the Stock Exchange (www.bseindia.com) and the Company's website (www.suditi.in).

By order of Board of Directors SUDITI INDUSTRIES LIMITED Sd/- PAWAN AGARWAL CHAIRMAN DIN: 00808731

Place : Navi Mumbai Date : 30th May, 2024